



TCI INDUSTRIES LIMITED

Tel. : 022-2282 2340/5581
Telefax : 022-2282 5561
E-mail : tci@mtnl.net.in
Web : www.tciil.in

Ref. No.: TCIIL/BSE/014/24-25

May 14, 2024

Electronic Filing

To,

Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Security ID: TCIIND; **Security Code:** 532262.

Sub.: Newspaper Publication – Audited Financial Results for March 31, 2024.

Ma'am/ Dear Sir,

We are submitting herewith newspaper publication of the Audited Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2024 approved by the Board at its meeting held on May 13, 2024, published today i.e. on May 14, 2024 in the following newspapers:

1. Active Times (English); and
2. Mumbai Lakshadeep (Regional language –Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

For **TCI Industries Limited**

Amit A. Chavan
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गांव - मोजे - निळोसोरे, ता. वसई, जि. पालघर येथील सोनीको, ऑप. हा. सोसा. ली. मधील शॉप नं. १०, टाळमजला, ही मिळकत आमचे अशिल श्री. प्रकाश दयाराम दामनिया यांचे मालकीची आहे.

सदर शॉपचा पहिला करारनामा मे. विवेक बिल्डर्स आणि आशा एंटरप्रायजेसमध्ये दि. १०/४/१९८९ रोजी करारनामा झाला होता. सदर करारनामा घा. सिटिंग करताना मुदते गहाळ झालेले आहे ते समजले नाही. आम्हीसदर करारनामाचा शोध घेतला असता ते कुठेही मिळालेले नाही. तसेच आम्ही सदर करारनामाचा कुठेही दुरुपयोग किंवा कोणत्याही बँकेत किंवा व्यक्तीस: गहाण देवून काढे घेतलेले नाही. आता आमचे अशिल श्री. प्रकाश दयाराम दामनिया सदर शॉप विकत आहे व खरेदीकरिता आपल्या बँकेत सदर शॉप बँकेत गहाण देवून काढू देणार आहे.

तरी सदर करारनामाबाबत झर कोणाची काही शकत असल्यास त्यांनी लेखी पुराव्यासह आम्हांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आम्हांस या पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावा, अन्यथा आमचे अशिलचे बँक पुढील आवश्यक कार्यवाही करून सदर शॉपवर काढू देणार आहे.

अ. अशिल तिहारी

पत्ता - २१०, २रा मजला, श्रीपाल प्लाझा नालासोपारा टेकनॉसमोर, नालासोपारा - पश्चिम, ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region. Address: Public Trusts Registration Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai.

Public Notice

Service Request Number: GBR/01291/18/24 Inquiry/Case No.: ACC/ X/ 277/ 2024 Name of the Trust: MAHARASHTRA POLICE FOUNDATION Address of the Trust: Office of the Director General of Police, M. S. Mumbai, Maharashtra Rajya Police Headquarter, Shahid Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai. Name of the Applicant: Mrs. Rashmi Shukla

To All Concerned having interest Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region.

- 1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public Trust? 2. Whether any of the following properties are the properties of such Trust? Movable Property

Table with 2 columns: Property Details, Estimated Value. Row 1: Cash In Hand, 10000.00

Value of Movable Property : Rs. 10000/- Only (In Words Rs. Ten Thousand Only)

Table with 6 columns: SR, Town Or Village, CS or Municipal Or Survey No., Area, Assessment Or Judiciary, Tenure or Nature, Estimated Value

Value of Immovable Property : Rs. 0/- Only (In Words Rs. Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given under my hand and seal of the Office on this date 08/05/2024. Sd/- Superintendent Public Trusts registration Office, Greater Mumbai Region

Seal

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region

Take Notice that, MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA, are the co-owners of a residential flat in respect of schedule property and they intend to sale the said flat on the basis of available original documents. The devolution of the title is as follows: 1. Vide Registered Agreement for Sale, Dated, 27th January, 2016, which is registered with Sub Registrar of Assurance, bearing document No BRL-1/795/2016, Dated, 27th January, 2016 made and entered into between VGS Realty Construction Private Limited in favour of MR. PALLAVI PRADEEP MEHTA, MR. BINEET MEHTA & MRS. DEEPA PAREKH MEHTA.

It appears that said SMT. PALLAVI PRADEEP MEHTA, being the first co-owner having 1/3rd share expired on 14th September, 2016 also her husband MR. PRADEEP R. MEHTA has been pre-deceased on 28th February, 2007, leaving behind following legal heirs - MRS. DHWANI J. SHAH (married daughter) & MR. BINEET MEHTA (son). However, on the basis of mutual decision amongst the remaining legal heir, it is agreed that MR. BINEET MEHTA, shall be admitted in the society and now he is the legal owner of the schedule property and said Share Certificate in respect of the 1/3rd Share of the said deceased, and as such MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA MEHTA are the co-owners of the schedule property. Now the said MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA intends to sale the subject property to intended Purchasers.

All persons (except ongoing loan from HSBC Bank), having any right, title, interest, benefit, claim, or demand, of any nature in or to the SCHEDULED Property, or any parts thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise however, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, P.O. ADV. JAWAL JATIN SHAH, Shop No. 1A S, Ground Floor, Lakshman Jhoola C.H.S. Limited Opp. JP Road, Andheri (West), Mumbai 400058, within 14 (Fourteen) days of the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the Schedule Property and are left with no claim, right, title or interest of any nature in the schedule Property.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

PUBLIC NOTICE

Take Notice that, MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA, are the co-owners of a residential flat in respect of schedule residential flat and they intend to sale the said flat on the basis of available original documents. The devolution of the title is as follows: 1. Vide Registered Agreement for Sale, Dated, 27th January, 2016, which is registered with Sub Registrar of Assurance, bearing document No BRL-1/795/2016, Dated, 27th January, 2016 made and entered into between VGS Realty Construction Private Limited in favour of MR. BINEET MEHTA, SMT. PALLAVI PRADEEP MEHTA, & MRS. DEEPA PAREKH MEHTA.

It appears that said SMT. PALLAVI PRADEEP MEHTA, being the second co-owner having 1/3rd share expired on 14th September, 2016, also her husband MR. PRADEEP R. MEHTA has been pre-deceased on 28th February, 2007, leaving behind following legal heirs - MRS. DHWANI J. SHAH (married daughter) & MR. BINEET MEHTA (son). However, on the basis of mutual decision amongst the remaining legal heir, it is agreed that MR. BINEET MEHTA, shall be admitted in the society and now he is the legal owner of the schedule residential flat and said Share Certificate in respect of the 1/3rd Share of the said deceased, and as such MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA MEHTA are the co-owners of the schedule residential flat. Now the said MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA intends to sale the subject schedule residential flat to intended Purchasers.

All persons (except ongoing loan from HSBC Bank), having any right, title, interest, benefit, claim, or demand, of any nature in or to the SCHEDULED residential flat, or any parts thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise however, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, P.O. ADV. JAWAL JATIN SHAH, Shop No. 1A S, Ground Floor, Lakshman Jhoola C.H.S. Limited Opp. JP Road, Andheri (West), Mumbai 400058, within 14 (Fourteen) days of the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the Schedule residential flat and are left with no claim, right, title or interest of any nature in the schedule residential flat.

SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT Residential Flat No. 804, Eighth floor, in Tower C (Wing), of Ananta Building situated at Shrikrishna Nagar, Gen. Arunkumar Vaidya Marg, Near Film City, Goregaon (East), Mumbai 400097, measuring 64.62 square feet carpet area along with 1 car parking space, and the said building is consisting of Ground + 2 Podium + 1 Amenty Floor + 31 upper floors with lift, situated on the land having C.T.S. No- 827-D1, in the Revenue Village-Malad East, Taluka-Borivalli, in the Registration District of Mumbai Suburban.

Place: Mumbai. Date: 14th May, 2024. Adv. JAWAL J. SHAH, B. Com, LL.B. Advocate High Court. Registration No. MAH/898/2020

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region. Address: Public Trusts Registration Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai.

Service Request Number: GBR/01291/18/24 Inquiry/Case No.: ACC/ X/ 277/ 2024 Name of the Trust: MAHARASHTRA POLICE FOUNDATION Address of the Trust: Office of the Director General of Police, M. S. Mumbai, Maharashtra Rajya Police Headquarter, Shahid Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai. Name of the Applicant: Mrs. Rashmi Shukla

To All Concerned having interest Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region.

- 1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public Trust? 2. Whether any of the following properties are the properties of such Trust? Movable Property

Table with 2 columns: Property Details, Estimated Value. Row 1: Cash In Hand, 10000.00

Value of Movable Property : Rs. 10000/- Only (In Words Rs. Ten Thousand Only)

Table with 6 columns: SR, Town Or Village, CS or Municipal Or Survey No., Area, Assessment Or Judiciary, Tenure or Nature, Estimated Value

Value of Immovable Property : Rs. 0/- Only (In Words Rs. Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given under my hand and seal of the Office on this date 08/05/2024. Sd/- Superintendent Public Trusts registration Office, Greater Mumbai Region

Take Notice that, MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA, are the co-owners of a residential flat in respect of schedule property and they intend to sale the said flat on the basis of available original documents. The devolution of the title is as follows: 1. Vide Registered Agreement for Sale, Dated, 27th January, 2016, which is registered with Sub Registrar of Assurance, bearing document No BRL-1/795/2016, Dated, 27th January, 2016 made and entered into between VGS Realty Construction Private Limited in favour of MR. PALLAVI PRADEEP MEHTA, MR. BINEET MEHTA & MRS. DEEPA PAREKH MEHTA.

It appears that said SMT. PALLAVI PRADEEP MEHTA, being the first co-owner having 1/3rd share expired on 14th September, 2016 also her husband MR. PRADEEP R. MEHTA has been pre-deceased on 28th February, 2007, leaving behind following legal heirs - MRS. DHWANI J. SHAH (married daughter) & MR. BINEET MEHTA (son). However, on the basis of mutual decision amongst the remaining legal heir, it is agreed that MR. BINEET MEHTA, shall be admitted in the society and now he is the legal owner of the schedule property and said Share Certificate in respect of the 1/3rd Share of the said deceased, and as such MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA MEHTA are the co-owners of the schedule property. Now the said MR. BINEET MEHTA AND MRS. DEEPA PAREKH MEHTA intends to sale the subject property to intended Purchasers.

All persons (except ongoing loan from HSBC Bank), having any right, title, interest, benefit, claim, or demand, of any nature in or to the SCHEDULED Property, or any parts thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise however, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, P.O. ADV. JAWAL JATIN SHAH, Shop No. 1A S, Ground Floor, Lakshman Jhoola C.H.S. Limited Opp. JP Road, Andheri (West), Mumbai 400058, within 14 (Fourteen) days of the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the Schedule Property and are left with no claim, right, title or interest of any nature in the schedule Property.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM IANABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

APPENDIX - IV [Rule 8(1)]

POSESSION NOTICE (Immovable Property) DCB BANK The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrowers (Borrower's) and Co-Borrower's and Guarantors) to repay the amount mentioned in the notice as detailed below in tabular form with further interest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and Co-Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Rules 2002 on the possession dates mentioned in the table.

The Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties (Description of the immovable Property) and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Table with 2 columns: Demand Notice Dated, Physical possession dated - 10th May, 2024. Includes Name of Borrower(s), Loan Account No., Total Outstanding Amount, and Description of the Immovable Property.

Date: 14.05.2024 Place: Kalyan Sd/- Authorised Officer DCB Bank Ltd.

यूनियन बँक Union Bank of India Stressed Asset Management Branch 55/58, Ezra Street, 1st Floor, Yamuna Bhawan, Kolkata 700001 Email: samkolkata@unionbankofindia.bank

E-Auction Sale Notice of movable articles NPA A/c Syndicate Jewellers Pvt. Ltd. Following movables articles/items were found during taking physical possession of the Immovable Secured Asset (Shop/Unit at Parekh Market, Mumbai) under SARFESI Act.

Brief List of Articles:- Weighting scale (3 Nos.), Lamps, SAFES, Chairs, Tables, Sofa, Printers, Monitors, Key Boards, AC Units, Ceiling Fan ABOVE ARTICLES/ITEMS WILL BE SOLD THROUGH E-AUCTION ON 31.05.2024 BY ANTARES SYSTEMS LTD. THROUGH www.bankauctionwizard.com.

Reserve Price : Rs. 52,120/- (Rupees Fifty Two Thousand One Hundred Twenty Only) EMD Amount : Rs. 5,212/- (Rupees Five Thousand Two Hundred Twelve only) to be deposited by 30.05.2024.

Bank Account details:- Account Number 112721980050000, Union Bank of India, IFS Code: UBIN0911275 GST Applicable as per Govt. Rules. The intending purchasers after payment of the EMD have to register their name with the e-auction service provider Antares Systems Ltd and obtain their user ID and password.

The intending purchasers can take the assistance of the service provider in creation of login ID & password, uploading data, submitting bid and can also get trained on e-auction free of cost. For any action process (participation/technical related query please contact Mr. Kunal Bhowmik 9674758719. Email kushal.b@antaresystems.com Note: Articles are to be sold on "As is where is", "As is What is" and "whatever there is" condition, may not be of merchantable quality / completely answerable to their description therefore it is advisable that the prospective buyer should physically inspect the articles for identification / confirmation / satisfaction)

Bidder shall improve their offers in multiples of RS 1,000/- (Rupees One Thousand Only) at the time of bidding in e-auction process. The property will be e-auctioned on 31.05.2024, on the website of M/s Antares Service Limited between 10.00 HRS to 12.00 HRS with auto time extension of 5 minutes each, till the sale is concluded/closed.

The successful bidder/purchaser will have to deposit 100% of the price/bid amount inclusive of earnest money deposited immediately i.e., on the same day or not later than next working day and in default of such deposit, the EMD amount will be forfeited and the property shall be sold again.

The parties interested to inspect the property may do so on 29.05.2024 between 2.00 PM and 4.00 pm. Address for inspection, where goods are kept at Office Premises No. 307, 3rd floor at "Parekh Market" 39, Jagannath Shankar Sheth Road, Girgaum, Mumbai 400004. The parties participating in the auction should carry out proper due diligence before participating in the auction. Bank shall not be responsible in any way at a later date for any dispute regarding the property on any count.

Chief Manager /SAM Branch Kolkata / 9111013755

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM ANNABEL LUCIA RODRICKS TO ANNABEL GREGORY RODRICKS AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SOHAIB HYDER HASAN TO SOHAIB HASAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM CHANDADEVI ANIL GUPTA TO CHANDA ANIL GUPTA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SACHIN GUPTA TO SACHIN N GUPTA AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-2437494 DATED 9/5/2024

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIKET ACHINAT CHAKRAVARTI TO ANIKET ACHIN CHAKRAVARTI AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-2438188 DATED 09-05-2024

I HAVE CHANGED MY NAME FROM KAUSHAL KUMAR SANTLAL CHAUHAN TO KAUSHAL KUMAR CHAUHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHAMMED IMRAN KALIM TO MOHAMMED IMRAN MOHAMMED KALIM SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHBUBEN MILANKUMAR SHAH TO KHUSHBU HITESS SHAH AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-2416834

I HAVE CHANGED MY NAME FROM ARCHANA VIKAL BANEREA TO ARCHANA ARUN PEDNEKAR AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BILQUEES TO BILQIS FAROOQ MOM AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD FAROOQ MOM TO FAROOQ ISMAIL MOM AS PER DOCUMENT.

MY CORRECT NAME SPELLING IS TANNAVI KETAN RAVAL & NOT TANVI KETAN RAVAL AS PER AFFIDAVIT DATED 03/05/2024

I HAVE CHANGED MY NAME FROM NICHAS PHILIP GONSALVES TO NICHOLAS PHILIP GHONSALVES AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM JANKIKUMARI ANAND JAYSWAL TO JANANI ANAND JAYSWAL AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM CHETANKUMAR ARVINDKUMAR TRIVEDI TO CHETAN ARVINDKUMAR TRIVEDI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MALIK SULTAN TO SULTAN SAJJID MALIK AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM LEENA MITTRA TO LEENA SANJAY MITTRA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM VAIBHAV GIRIJASHANKAR MISHRA TO VAIBHAV GIRIJASHANKAR MISHRA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJVARJAN TO RAJVARJAN BHAGESH DESAI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BINA RASHMIKANT PARIKH TO BEENA KANU PANCHAL AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM PRAGYA JAIN TO PRAGYA DESAI AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-2439936

ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED

(Formerly known as ART Affordable Housing Finance (India) Limited) Regd. Office: 107, First Floor, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi-110034 Branch Office: 49, Udoy Vihar Phase 4, Gurugram, Haryana 122015

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Undersigned, being the Authorized Officer of ART Housing Finance (India) Limited, a Financial Institution under Section 2(i)(j)(iv) of the SARFESI Act, 2002 having its registered Office at 107, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi-110034 hereafter "the Secured Creditor" serve upon the present notice in below loan account number which was declared NPA as on 07.05.2024

Table with 6 columns: S. No., Loan A/c Number, Name of Borrower & Co-Borrower, Address of the Borrower & Co-borrower, Property Address of Secured Assets, Date of Demand Notice 13(2), Outstanding Dues

The Noticee's are called upon to pay the above said amount within 60 days from the date of this notice failing which AHFL will be constrained to exercise its rights of enforcement of security interest as against the Secured Assets given in the Secured assets mentioned herein. This notice is without prejudice to any other right reserved available to the AHFL. The Borrower's attention is invited to provision of sub section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sd/- Authorised Officer ART Housing Finance (India) Limited Date: 14.05.2024 Place: KALYAN (MAHARASHTRA)

TCI INDUSTRIES LIMITED

CIN: L74999MH1965PLC338985 Regd. & Corp. Off: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Table with 5 columns: Sl. No., Particulars, Quarter Ended (31.03.2024, 31.03.2023), Year Ended (31.03.2024, 31.03.2023). Includes Total income from operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, etc.

Notes: 1. The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.tciil.in).

2. The Financial Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of above said results.

For TCI Industries Limited Sd/- Ravishanker Jhunjunhwal Chairman & Independent Director DIN: 00231379

Place: Mumbai Date: May 13, 2024

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate Office: Carerum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 Branch Office: 1st Floor, Gaurav Complex Rana Pratap Gate, SatyaNaryana Layout, Yavatmal, Maharashtra 445001 Branch Office: 1st Floor, Ramdas Pali Market, Beside Martand Vijay Petrol Pump, Bhusawal Road, Jamner, Maharashtra Pin - 424206 Branch Office: Bajaj Housing Finance Limited 1st Floor Mahavir Nagar Chappal line Near ICICI bank Pandharpur 413304 Maharashtra

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said

